

मंत्रालयाबाहेरील कार्यालयात उच्चश्रेणी
लघुलेखकांच्या पदोन्नतीच्या स्तराचे "स्वीय
तहायक" पद निर्माण करणे.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक-एतआरव्ही-१०९५/प्र. क्र. ४/९५/बारा,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १८ डिसेंबर, १९९५

- संदर्भ : १. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एतआरव्ही-
१०८९/प्र. क्र. १५/८९/बारा, दिनांक १६. १०. १९९५.
२. शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एतआरव्ही-१०९२
१९/१४२९/बारा, दिनांक १५. २. १९९४.

निर्णय

~~मंत्रालय बाहेरील~~
~~मंत्रालय बाहेरील~~ उच्चश्रेणी लघुलेखकांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने
त्या संवर्गातील कर्मचा-यांची कुठीलता दूर करून त्यांना पदोन्नतीच्या संधी
उपलब्ध करून द्याव्यात, म्हणून शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक
१६ ऑक्टोबर, ९० अन्वये स्वीय तहायकाची पदे निर्माण करण्याचे आदेश
निर्गमित करण्यात आले आहेत. आ आदेशाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात काही
विभागांना अडचणी उद्भवत असल्याचे निदर्शनात आले. यास्तव, सदर योजनेची
परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या विभागाच्या निदर्शनात
आलेल्या विविध बाबींचे निराकरण करणारे सूचना वजा आदेश खालीलप्रमाणे
देण्यात येत आहेत :-

१. नियुक्ती अधिकारी निहाय उच्चश्रेणी लघुलेखकांच्या संख्येच्या २५%
प्रमाणे [प्रत्येकी ३ उच्चश्रेणी लघुलेखकांपैकी १] स्वीय तहायक पदे
अनुस्यू करण्याचे आदेशात अंशतः बदल करून विभाग प्रमुखांच्या
नियंत्रणाखालील [महसूल विभागांकरिता विभागीय आयुक्त आणि
पाटबंधारे व तार्वनिक बांमकाम विभागाकरिता परिमंडळ मुख्य
अभियंता] सर्व उच्चश्रेणी लघुलेखकांची एकत्रित पद संख्या विवारात
घेऊन त्यापैकी उच्चश्रेणी लघुलेखक पदांच्या प्रत्येकी ४ पदांपैकी
एक पद याप्रमाणे स्वीय तहायकांची पदे श्रेणीवाढ करण्यात यावे.
२. स्वीय तहायक पदाकरिता विभाग प्रमुख/परिमंडळ निहाय उच्चश्रेणी
लघुलेखकांच्या विचार करावयाचा असल्याने या पदावर पदोन्नती
देण्याची कार्यवाही विभाग प्रमुखांच्या स्तरावरून करण्यात यावी.

महसूल विभागाकरीता संबंधित विभागीय आयुक्त आणि पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम विभागाकरीता संबंधित परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी कार्यवाही करावी.

३. स्वीय सहाय्यक पदावर पदोन्नतीकरीता विभाग प्रमुख/विभागीय आयुक्त/परिमंडळीय मुख्य अभियंता निहाय उच्चश्रेणी लघुलेखकांची सामायिक एकत्रित ज्येष्ठतासूची ठेवण्यात यावी. ही सामायिक ज्येष्ठता ठरविताना कर्मचा-यांची उच्चश्रेणी लघुलेखक पदावरील नियमित नियुक्ती/नियमित पदोन्नतीच्या दिनांकानुसार परस्पर ज्येष्ठता ठरविण्यात यावी.
४. स्वीय सहाय्यक पदावर पदोन्नती मिळालेल्या उच्चश्रेणी लघुलेखकांना शक्यतो विभागातील/परिमंडळातील ज्येष्ठतम [senior most] अधिका-यांकडे नेमण्यात यावे.
५. स्वीय सहाय्यक हे पद बदलो योग्य राहिले. व पदधारकाची संबंधित विभाग प्रमुखांच्या/परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातील स्वीय सहाय्यक पदांवर बदलो होऊ शकेल.
६. जे उच्चश्रेणी लघुलेखक स्वीय सहाय्यक पदावरील पदोन्नतीनंतर विभागातील/परिमंडळातील ज्येष्ठतम अधिका-यांच्या कार्यालयात बदलीवर जाण्यात तयार नसतील, त्यांची सदर "स्वीय सहाय्यक" पदावरील पदोन्नती रद्द करण्यात यावी. अशा कर्मचा-यांनी बदलीवर अन्यत्र जाण्याची संमती कळविल्याशिवाय त्यांना पुन्हा पदोन्नतीसाठी विचारात घेण्यात येऊ नये.
७. उच्चश्रेणी लघुलेखकांची पदे स्वीय सहाय्यक पदात श्रेणीवाढ करण्याचे आदेश संबंधित विभाग, ज्यावेळी निर्गमित करतील त्या दिनांकापासून अंमलात येतील. स्वीय सहाय्यकांची पदे निर्माण करण्याची योजना दि. १६. १७. १९२० च्या शासन निर्णयानुसार अंमलात आणली असली तरी त्या दिनांकापासून पूर्वलक्षी प्रभावाने पदांची श्रेणीवाढ करणे आणि उच्चश्रेणी लघुलेखकांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती देणे अभिप्रेत नाही. पदांची श्रेणीवाढ केल्यावर विहित कार्यपद्धतीचे पालन करून प्रत्यक्षात उच्चश्रेणी लघुलेखकांना पदोन्नती करण्यात यावे.

२.

या सुधारोत्त आदेशामुळे

[अ] उच्चश्रेणी लघुलेखकांच्या सामायिक ज्येष्ठतासूचीनुसार कनिष्ठ ठरणारे काही लघुलेखक यापूर्वीच, पूर्वीच्या निकषाप्रमाणे स्वीय सहाय्यक पदी पदोन्नत झाले असतील परंतु आता सामायिक ज्येष्ठतासूचीमुळे कनिष्ठ ठरून पदावनत होण्याची शक्यता असल्यास त्यांना तात्काळ उच्चश्रेणी लघुलेखक पदावर पदावनत करण्यात यावे.
[ब] पदावनतीनंतर उच्चश्रेणी लघुलेखकांच्या वेतनश्रेणीत नियमानुसार त्यांची मुनॅवतन निश्चित करायची.

३. दिनांक १६ ऑक्टोबर, १९२५ च्या शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या अटी वरील अटींच्या हद्दोपर्यंत सुधारोत्त झाल्याचे समजण्यात यावे.

४. सर्व मंत्रालयीन विभागांनी उपरोक्त आदेश त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुखांच्या निदर्शनात आणून द्यावेत आणि स्थानानुसार आढावा घेऊन आवश्यक तेवढी स्वीय सहाय्यकांची पदे वित्त विभागाच्या सहमतीने श्रेणीवाढ करायची.

५. हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ५२३/सेवा-१५, दिनांक ३० सप्टेंबर, १९२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

५५.१०.२५

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालाधि सचिव

मुख्यमंत्र्याधि सचिव,

प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई [पत्राने],

प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई [पत्राने],

प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त याधि कार्यालय, मुंबई [पत्राने],

शासनाचे सर्व सचिव,

महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई,

महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

वेगवेगळ्या मंत्रालयीन विभागांच्या अखत्यारीतील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सर्व मंत्रालयीन विभाग.